

प्रतिनियुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात
येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी
शासनास शिफारस करण्याकरिता मंत्रिमंडळ
उपसमिती गठीत करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही २०१६/प्र.क्र.५१०/कार्यासन १२
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
तारीख: २७ डिसेंबर, २०१६

वाचा :-

१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक: एसआरव्ही २०११/ प्र.क्र.१३७/ कार्यासन-१२,
दिनांक १७ डिसेंबर २०१६

प्रस्तावना :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती, आणि नियुक्तीची कार्यपध्दती याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. प्रतिनियुक्तीचे धोरण प्रथमतःच विहित करण्यात येत असल्यामुळे धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी शासनास शिफारस करण्याकरिता पुढील ६ महिन्यांच्या कालावधीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासन निर्णय -

प्रतिनियुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी शासनास शिफारस करण्याकरिता पुढीलप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येत आहे :-

१.	मा.मंत्री, महसूल	अध्यक्ष
२.	मा.मंत्री, वित्त, नियोजन व वने	सदस्य
३.	मा.मंत्री, उद्योग	सदस्य
४.	मा.राज्यमंत्री, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आणि सामान्य प्रशासन	सदस्य
५.	प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग	सदस्य सचिव

२. सदर मंत्रीमंडळ उपसमितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे राहिल.
 १. प्रतिनियुक्तीच्या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे
 २. या अनुषंगाने उचित निर्णय घेण्यासाठी शासनास शिफारस करणे.
३. सदर मंत्रीमंडळ उपसमितीची मुदत ६ महिन्यांची राहिल.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१२२७१७२४२४९९०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु.ह.उमराणीकर)

उपसचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, विधानभवन, मुंबई,
५. सर्व मा.संसद सदस्य, /मा. विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
६. मा. मुख्य सचिव,
७. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना), त्यांनी हे आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावे.
९. *प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- १०.*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- ११.*प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- १२.*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- १३.*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
- १४.*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद) मुंबई,
- १५.*राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
- १६.*सचिव, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,

- १७.*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई.
१८. *महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई,
- १९.*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर,
- २०.*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,
- २१.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीकरिता ५ प्रती)
- २२.ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई ४०० ०३२ (१० प्रती)
- २३.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- २४.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- २५.मुख्य लेखापरीक्षक (निवासी लेखे), कोंकण भवन, नवी मुंबई,
- २६.सर्व विभागीय आयुक्त
- २७.सर्व जिल्हाधिकारी
२८. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- २९.बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
- ३०.भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१ योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
- ३१.भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस. व्ही.पटेल रोड, मुंबई ४ (५ प्रती)
- ३२.भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
- ३३.इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
- ३४.नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, , नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती)
- ३५.शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती)
- ३६.महाराष्ट्र नवनिर्माण सेवा, कृष्णकुंज, एम.बी.राऊत रोड, शिवाजी पार्क, दादर, मुंबई ४०० ०२८.
- ३७.सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख,
३८. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- ३९.निवड नस्ती.
(* पत्राने)